

KET/SEC/SE/2021-22

July 03, 2021

BSE Limited

Floor 25, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street. Mumbai - 400 001

Scrip Code: 524109

Dear Sirs.

National Stock Exchange India Limited,

Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.

Stock Code: KABRAEXTRU

Sub: Submission of copies of newspaper publication

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the newspaper notices published on Thursday, i.e. on July 02, 2021 in Business Standard- All Editions (English) and Sakal - Mumbai Edition (Marathi), with respect to proposed transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority.

This is for your information and records.

Thanking you, Yours truly,

For Kabra Extrusiontechnik Limited

Arya K. Chachad

Company Secretary

Encl.: As above

www.kolsite.com

A Kolsite Group Company

Kabra Extrusiontechnik Limited

Fortune Terraces, B wing, 10th Floor, Link Road, Opp. Citi Mall, Andheri (West), Mumbai- 400 053. Maharashtra, India.

Phone: +91-22-2673 4822/23/24/25 • Fax: +91-22-2673 5041 • Email: sales@kolsitegroup.com

GSTIN: 27AAACK4289L2Z1

Works 1

Kabra Industrial Estate, Kachigam, Daman-396210. India

Works 2

Survey No. 259/1 to 5 260/1 to 6, 265/3, Coastal Highway, Dunetha, Daman-396210. India. Tel.: +91-8511152180/8511152152/07227035211 • E-mail : ket@kolsitegroup.com Works 1 & 2 GSTIN: 25AAACK4289L1Z6 / CIN-L28900MH1982PLC028535

A Collaboration With



NOTICE INVITING TENDER

M.P. Power Generating Co. Ltd. invites e- tender from Contractor/ Service Provider / Firm under tender no. 2021_MPPGC_149021_1 for work contract for Partial Repairing of two layer diamond pulled coil type lap stator winding of 11 KV BHEL make Hydro Generator of Unit #2, at 2x10 MW BHPS-IV, Jhinna with estimated cost of Rs.31.75 Lakh. Last date & time for online submission opening of tender is 07.07.2021 /09.07.2021 respectively. For details and PQR conditions please visit website www.mptenders.gov.in.

//Save Electricity//

Addl. Chief Engineer (THC), Sirmour.

Kabra ExtrusionTechnik Limited

CIN: L28900MH1982PLC028535 Regd. Office: Fortune Terraces, 10th Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai – 400053, Maharashtra, India. Tel: +91 22-26734822-24 | Fax: +91 22-26735041

Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016, as amended. The said Rules, inter alia, provide that shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders fo seven consecutive years or more, are to be transferred to the IEPF Authority established

The Company has communicated individually to the concerned shareholders at their registered address / email address available with the Company, whose shares are due for transfer to the IEPF Authority in October, 2021 for taking appropriate action to claim thei

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividence amount(s) and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules, details whereof are available at the IEPF website: www.iepf.gov.in. In case of any claims or queries, please

> For Kabra ExtrusionTechnik Limited Company Secretary

(म.प्र. शासन का उपक्रम)

 $mail\ ID: mplunbpl@yahoo.com, support.lun@mp.gov.in$

उत्पाद हेत् वार्षिक दर अनुबंध आधार पर, नियत दिनांक को अपरान्ह 4.00 बजे

स. क्र.	निविदा क्रमांक	उत्पाद का नाम	ईएमडी∕ पी.जी. रु.	निविदा प्रस्तुत करने की अंतिम दिनांक
1.	21021-A	I.T. & Ofiice Equipment.	5,00,000/- (Each Part)	28.07.2021
2.	21022-A	UPS Online.	1,00,000/-	28.07.2021
3.	21023-A	UPS Offline	1,00,000/-	29.07.2021
4.	21024-A	Medical Equipment	2,00,000/-	29.07.2021
5.	21025-A	Digital working standard balance & Equi-Arm-Balance	2,00,000/-	30.07.2021
6.	21026-A	Inverter	1,00,000/-	30.07.2021
7.	21027-A	Hand Sanitizer	3,00,000/-	31.07.2021
8.	21028-A	Alumina Feric (ALUM)	50,000/-	31.07.2021

नोटः निविदा में भाग लेने हेतु पात्रता, निविदा दस्तावेज, निविदा आमंत्रण सूचना, निविदा शर्ते आदि की जानकारी mpetendering पोर्टल https:// mptenders.gov.in पर देखी जा सकती है। निविदाओं में भाग लेने के लिए उक्त पोर्टल पर पंजीकरण आवश्यक है।

प्रबंध संचालक

OSBI

PRM Cell, FP&MD, Corporate Centre, Jaipur. NOTICE INVITING TENDERS

Bids are invited by State Bank of India (RFP No.SBI/FPMD/PRM/ ADVR/2021-22/1 dated 02.07.2021) from the eligible bidders for Auto Dialer Cum Voice Recorder and its Integration with Bank's Applications. Bidders, who are interested to submit bids, visit Procurement news a https://bank.sbi in and e-Procurement agency porta

https://etender.sbi/SBI. Commencement of download of RFP: From 02.07.2021 at 17:00 hrs. Last date and time for submission of bids: 23.07.2021 up to 15:00 hrs.

Place: Jaipur Deputy General Manager (PRM) Date: 02.07.2021

GOLDCREST CORPORATION LIMITED L74999MH1983PLC029408

Regd. Office: Devidas Mansion, 3rd Floor, Mereweather Road. Colaba, Mumbai - 400 001 Phone: 022 - 22837489 / 90
Website: www.goldcrestgroup.com Email: office@goldcrestgroup.com NOTICE

(for the attention of Equity Shareholders of the Company) Sub.: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer & Refund) Rules, 2016 (the 'Rules") notified by the Ministry of Corporate Affairs effective

September 7, 2016. The rules inter alia contain provisions for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years or more, to Investor Education and rotection Fund (IEPF) Authority set up by the Central Government The Company is also sending individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority under the said Rules at their latest available address simultaneously The Company has uploaded the relevant details, as may be required of such shareholder(s) and shares due for transfer to IEPF on its website www.goldcrestgroup.com. Shareholders are requested to refer to the page http://www.goldcrestgroup.com/wp-content/files. List_of_shareholders_ whose_shares_are_to_be_transferred to_IEPF_2013-14.pdf on the website of the Company to verify the

etails of the shares liable to be transferred to IEPF Authority. The Shareholder(s) may note that the shares transferred to IEPF including dividend and other benefits accruing on such shares, if any can be claimed back by them from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. Notice is hereby given to all such shareholders to make the necessary

application within 30 days to the Company/RTA M/s. Purva Sharegistry India) Pvt. Ltd. having its Corporate Office at 9, Shiv Shakti Industria Estate, Sitaram Mills Compound, J.R. Boricha Marg, Lower Parel Mumbai - 400 011 Tel: 022-23018261, 23016761 Email support@purvashare.com before October 18, 2021 claiming the unclaimed dividend for the year 2013-14 or thereafter so that the shares in respect of such unclaimed dividend are not being transferred to the IEPF Authority. Please provide following details in all your communications: 1. Name of the Company, 2. Folio No, or DP ID and Client ID, 3. Name of the Shareholder, 4. Contact No. 5. Email ID Also provide self-attested KYC documents of the shareholder Like PAN, cancelled cheque leaf & latest utility bill as address proof. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by October 18, 2021, Shareholders may note that the Company will transfer the shares and unclaimed dividend to the IEPF Authority including all benefit accruing on such shares without any further notice, by following the due process as under:

- 1. In case the shares are held in physical form The Company shal issue duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by the shareholder and after issue of duplicate share certificate(s), the company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificate(s) into DEMAT form and transfer the same to IEPF Suspense account.
- In case the shares are held in demat mode through transfer of shares directly to the demat account of IEPF i.e. IEPF Suspense account.

The shareholder may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be adequate notice in espect of issue of new certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the rules. n case the shareholder(s) have any queries on the subject matte

and the rules, they may contact the Company and RTA on the details nentioned above For GOLDCREST CORPORATION LIMITED Date: July 1, 2021

MARISA FERREIRA **COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER**

VODAFONE IDEA LIMITED

(Formerly Idea Cellular Limited)

Regd. Office: Suman Tower, Plot No. 18, Sector-11, Gandhinagar - 382 011, Gujarat CIN: L32100GJ1996PLC030976 Tel: +91-79-66714000 Fax: +91-79-23232251 Email: shs@vodafoneidea.com Website: www.vodafoneidea.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31-MARCH-2021

(₹ Mn, except per share data)

Dartiaulaus	Quarter ended	Year ended	Quarter ended	Year ended
Particulars	31-March-21 Audited	31-March-21 Audited	31-March-20 Audited	31-March-20 Audited
Revenue from Operations	96,076	419,522	117,542	449,575
Loss before Tax and Exceptional items	(60,680)	(242,853)	(56,017)	(234,413)
Loss before Tax and after Exceptional items	(70,423)	(442,534)	(117,426)	(617,970)
Loss after Tax and Exceptional items	(70,228)	(442,331)	(116,435)	(738,781)
Total Comprehensive Income / (Loss)	(69,851)	(441,963)	(116,277)	(738,871)
Paid up Equity Share Capital (Face value ₹10 per share)	287,354	287,354	287,354	287,354
Reserves excluding Revaluation Reserve		(669,634)		(227,555)
Earnings Per Share for the period (₹)		,		
- Basic	(2.44)	(15.40)	(4.05)	(27.26)
- Diluted	(2.44)	(15.40)	(4.05)	(27.26)

Notes:

Place: Gurugram

Date : 30th June, 2021

- The above audited consolidated financial results, as reviewed by the Audit Committee of the Board, were approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 30th June, 2021, as required under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015, has been carried out by the Statutory Auditors.
- 2. Key numbers of Standalone Financial Results:

(₹ Mn)

L	oss before Tax and after Exceptional items	(70,473)	(463,145)	(119,488)	(622,867)	ı
L	oss after Tax and Exceptional items	(70,265)	(462,937)	(119,488)	(731,315)	l
No	ote: The above is an extract of the detailed form 33 of the SEBI (Listing and Other Disclosu are available on the Stock Exchange we	re Requirements) R	egulations, 2015. Tl	ne full format of aud	ited financial results	3

website www.vodafoneidea.com.

For and on behalf of the Board of Directors of

Ravinder Takkar Managing Director & Chief Executive Officer

CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED

Please take Notice that Mr. Dilir laganbhai Patel residing at Plot No 16. Flat No. 9&10. Matru Mandir. 'B wing, Road No. 2, Above Nidhi Hote Jawahar Nagar, Goregaon (West) Mumbai 400104, an adult Indiar Inhabitant (herein after referred to as 'my Client") is in negotiation with Mr Jayeshbhai J. Makwana (herein after referred as "the Seller") for the ourchase of flat no. A-101 in Building no. 3 in Patidar Co-operative Housing Society Ltd. situated at Plot no. 421 Sharda Nagar, Behind Sunder Nagar off. S.V. Road, Malad (W), Mumba 400 064 (herein after referred to as the "said Flat"), owned and occupied by

PUBLIC NOTICE

"the Seller" In view of the above, my Clien nereby gives a notice to the public a large and calls upon all or an person/s who have any right, title nterest in the "said Flat" prejudicial to the interest of "the Seller" and who nave already filed any suit, claim dispute, petition, appeal or other like proceedings or obtained any decree award or other order concerning the subject matter of the "said Flat" or who intend to file any suit or proceedings nforcing their right in the "said Flat" o any person / financial institution having objection or claim by way of sale exchange, mortgage, charge, gift trust, maintenance, inheritance possession, lease, lien, tenancy license, easement, or otherwise etc the claimant/s are instructed to submi all their objections and claims in writing along with supporting documentary proofs thereof, to the undersigned vithin a period of 15 days of the date o publication of this notice, failing which my Client" will presume that no adverse claims or objections concerning the "said Flat" exist or they do exist, they stand waived herein after; and in such event "my Client" wil proceed to complete the transaction o Sale as decided by both the parties So please do note

CHS Legal Solutions Flat no. 302/ 2/B. Patidar Co-operative Housing Society Ltd. Malad (W), Mumbai 400 064 Date : 02/07/2021 Place : Mumbai

(31/03/2021) (31/12/2020) (31/03/2021) (31/03/2020

Registered Office: 2A, Ganesh Chandra Avenue, Commerce House, 9th Floor, Room No. 8A, Kolkata, West Bengal, 700013
Ph. No:- 011-26039925, E-mail Id: containerway.international@gmail.com, Website: www.containerway.in (Rs. In Lakhs INR) Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Financial Year Ended on March 31, 2021 previous year (31/03/2020) Unaudited Audited Audited Revenue From Operations Other Income Total Income (I+II) IV EXPENSES Cost of materials consumed Purchases of Stock-in-Trade Changes in inventories of finished goods, Stock-inrade and Work-in-progress Employee benefits expense 0.77 1.05 e Finance costs Depreciation and amortization expense 2.33 6.69 7.34 Total expenses (IV) 2.33 0.77 6.69 9.09 Profit/(loss) before exceptional items and tax (I- IV) (2.33)(6.69)(9.09) VI Exceptional Items (0.77) (9.09) VII Profit/(loss) before tax (V-VI) (2.33) (6.69) Tax expense: VIII (2) Deferred tax Profit (Loss) for the period from continuing (2.33)(0.77) (6.69) (9.09) operations (VII-VIII) Profit/(loss) from discontinued operations Tax expense of discontinued operations ΧI Profit/(loss) from Discontinued operations (after tax XII (X-XI) (2.33) (0.77) XIII Profit/(loss) for the period (IX+XII) (6.69)(9.09)XIV Other Comprehensive Income A (i) Items that will not be reclassified to profit or loss 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss 0.00 0.00 0.00 0.00 0.00 B (i) Items that will be reclassified to profit or loss 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (ii) Income tax relating to items that will be reclassified 0.00 0.00 0.00 0.00 0.00 to profit or loss Total Comprehensive Income for the period (XIII+XIV) ΧV (0.77)(6.69)(9.09)(Comprising Profit (Loss) and Other Comprehensive XVI Earnings per equity share (for continuing operation): (0.07) (0.02)(0.20) (0.28)(2) Diluted (0.20)Earnings per equity share (for discontinued operation) XVII (1) Basic

(0.07)(0.20)Notes: 1.The above-mentioned figures are in accordance with Ind-AS. 2. Segment reporting is not applicable on company as company is dealing only in one segment 3.The Company does not have any exceptional or extraordinary items to report for the above period. 4.Previous year period figures have been rearranged, regrouped wherever necessary to make them comparable with current period figures. 5.The above audited financial results for the quarter and Financial year ended on March 31, 2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on June 30, 2021, 6.The results will be available on the Company's website www.containerway.in and at the stock exchange website of BSE Limited i.e. For CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED

SHIVA TEXYARN LIMITED Regd. Office: 52, East Bashyakaralu Road, R.S.Puram, Coimbatore - 641 002. Ph:91-422-2544955, E-mail:shares@shivatex.co.in Website: www.shivatex.in CIN: L65921TZ1980PLC000945

(2) Diluted

(2) Diluted

Earnings per equity share(for discontinued & continuing operations):

NOTICE (For the attention of Equity Shareholders of the Company)

and Protection Fund (IEPF) Authority This Notice is published pursuant to the provisions of the Investor Educatio and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective September 7, 201 and amendments made thereto (referred to as "the Rules").

Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of al shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more in the name o nvestor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has, vide letter dated 01.07.2021 communicated to the concerned shareholders whose shares are liable to be transferred during the inancial year 2021-2022 to IEPF Authority under the said Rules.

The Company has uploaded details of such shareholders whose shares are due for transfer to IEPF Authority on its website at www.shivatex.co.ir Shareholders are requested to verify Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares

transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, i any, can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. The concerned shareholders, holding shares in physical form and whose

shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that upon such transfer, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders within three months from the date of this notice, the Company shall transfer the shares to IEPF Authority as per procedure stipulated in the

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at S.K.D.C Consultants Ltd., Surya 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore - 641028 Phone: +91 422 4958995 / 2539835-836 | Fax: +91 422 2539837.Email: info@skdc-consultants.com For Shiva Texyarn Limited

Coimbatore

02.07.2021

R. Srinivasaı Company Secretary

(Sd/-



GOVERNMENT OF TAMIL NADU Auction of 10 year Tamil Nadu Government Stock (Securities) and Re-issue of 6.83% Tamil Nadu State Development Loan 2031

- I. Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of Rs.1000.00 crore with Ten year tenure and Rs.1000.00 crore by Re-issue of 6.83% Tamil Nadu State **Development Loan 2031.** Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/thereafter. Auction which will be yield/price based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on July 06, 2021.
- 2. The Government Stock upto 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single
- bid only through a bank or a Primary Dealer. 3. Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on July 06, 2021.
- a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
- b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M. 4. The yield percent per annum expected by the bidder should be

expressed up to two decimal points. An investor can submit more

- than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount. 5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on July 06, 2021. Successful bidders should deposit the
- price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on July 07, 2021 before the close of banking hours
- 6. The Government Stock for fresh issue will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly on January 07 and July 07. The Government Stock for Re-issue of Tamil Nadu State Development Loan 2031 will bear interest at the rate of 6.83% per annum paid half yearly on December 23 and June 23. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007
- The stocks will qualify for ready forward facility.

DIPR/504/DISPLAY/2021

8. For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification No. 554(L)/W&M-II/2021 and 555(L)/W&M-II/2021, dated July 01, 2021.

> S. KRISHNAN Additional Chief Secretary to Government Finance Department, Chennai-9.

PSPCL Punjab State Power Corporation Limited

Office of Chief Engineer South Zone D-2, Shakti Vihar, Patiala Reg Office PSEB Head Office, The Mall Patiala-147001 Phone No 0175-2215160, Mob no. 96461-01200, 96461-01201 Fax No. 0175-2211424, Website: www.pspcl.in Email-ce.ds.south mail.com

Tender Enquiry No. 02/CE/DS, South Zone/2021-22 Chief Engineer/DS South Zone, PSPCL, Patiala (Punjab) invites e-tender for work of attending to or resolving the Fuse-Off-Call Complaints & LT/HT line Breakdowns for restoration of Electrical Power Supply in the various Sub-divisions under CE/DS, South Zone, Patiala. For detailed NIT and Tender Specifications please refer to https://eproc.punjab.gov.in from 30.06.2021, 05:00 PM onwards.

NOTE: Corrigendum and addendum, if any will be published online at https://eproc.punjab.gov.in C 255/21

76155/12/340/2021/5680

NMDC Limited

CIN: L13100TG1958GOI001674 e-Tender Notification Bid Notice No.: NMDC-Kirandul/SP-III/2021/PKG-X

NMDC Limited, invites **e-tenders** on **Turnkey Basis** from experienced, reputer and competent Contractors/firms as per the details: a) Package Name: Balance Works including Residual Engineering and Site Services for Rapid Wagon Loading along with Feeding Conveyor System on Turnkey Basis (Package - X) at Kirandul Complex, Dist. Dantewada Chhattisgarh State.

TATA CONSULTING ENGINEERS. KOLKATA) Consultant: Completion Time: Fifteen (15) months (including monsoon period)) EMD amount Nil (Bid Security Declaration needs to be submitted Last date & time of Bid submission: On or before 3.00 P.M. (IST on 02.08.2021
The tender document including pre-qualification requirement can be viewed

and/or downloaded from NMDC's website https://www.nmdc.co.in; CPP portal: www.eprocure.gov.in MSTC website: https://mstcecommerce.com om 02.07.2021 to 01.08.2021. or accessing the Bid document from NMDC website, the bidder has to register as 'New User' in Bid section at NMDC"s website link http://www.nmdc.co.in mdctender/Default.aspx.

or accessing the bid document from MSTC, bidders to click website link https://www.mstcecommerce.com/eprochome/nmdc/buyer_login.jsp and view/download the Tender documer MSTC Ref. no.-NMDC/HO/25/21-22/ ET/133

The Bidders on regular basis are required to visit above website for corrigendum, if any, at a future date.

For further clarifications undersigned can be contacted: Mr. Sowmen Bisai, Project Manager TATA CONSULTING ENGINEERS LIMITED Block JC-30/A, Sector-III, Salt Lake, Kolkata - 700 106, West Bengal India Mob.: (+91) 91636 22244, Ph: (+91-33) 66115500, Fax- (+91-33)

हर एक काम देश के नाम

SPEEDAGE TRADE LIMITED Regd Office: 34/1 D. H. Road, Kolkata-700 027

Phones: 91-33-3503 6200/01 CIN No.: U51909WB2016PLC218728 Email: speedagetrade@gmail.com; Website: www.speedagetrade.com Extract of Audited Standalone Financial Results for the year ended 31st March, 2021

SI. No.	Particulars	Current Year ended on 31.03.2021	Previous year ended 31.03.2020
1.	Total Income from Operations	+	
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.22)	(1.35)
3.	Net Profit/(Loss)for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	132,43	(111.82)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	91.38	(111.82)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	91.45	(111.82)
6.	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	0.10	0.10
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(183.42)	(274.87)
8	Net worth	(183.32)	(274.77)
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	830.85	858.40
10.	Debt Equity Ratio	(4.53)	(3.12)
11.	Earnings Per Share (of Rs. 10/-each) (annualised) 1. Basic: 2. Diluted:	9138.44 8.63	(11182.18) (11182.18)
12.	Debenture Redemption Reserve(Refer Note-3)		
13.	Debt Service Coverage Ratio	2.21	(0.01)
14.	Interest Service Coverage Ratio	2.21	(0.01)

The above is an extract of the detailed format of yearly audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements, Regulations, 2015. The full format of the yearly audited financial results is available on the website of the Bombay Stock Exchange and the listed entity.

been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the UR (www.speedagetrade.com) In accordance with Section 71(4) of Companies Act, 2013 read with clause 18(7)(a) of the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014, the Company is required to create Debenture Redemption Reserve (DRR) to which adequate amount shall be credited out o

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEB

(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures hav

profits every year until such debentures are redeemed. As the Company does not have profits evailable for distributon of dividend in accoradance with the Section 123 of Companies Act 2013 in the current year ended on 31st March 2021, no amount has been transferred to DRR.

Date: 30.06.2021

On behalf of Board of Directors of Speedage Trade Ltd Bhaskar Guha Wholetime Director & CFO DIN: 07932960

(0.20)

South Zone, PSPCL, Patiala (Punjab

Date: July 01, 2021

अखिल भारतीय निविदा

	निविदा क्रमांक	उत्पाद का नाम	ईएमडी∕ पी.जी. रु.	निविदा प्रस्तुत करने की अंतिम दिनांक
1.	21021-A	I.T. & Ofiice Equipment.	5,00,000/- (Each Part)	28.07.2021
2.	21022-A	UPS Online.	1,00,000/-	28.07.2021
3.	21023-A	UPS Offline	1,00,000/-	29.07.2021
4.	21024-A	Medical Equipment	2,00,000/-	29.07.2021
5.	21025-A	Digital working standard balance & Equi-Arm-Balance	2,00,000/-	30.07.2021
6.	21026-A	Inverter	1,00,000/-	30.07.2021
7.	21027-A	Hand Sanitizer	3,00,000/-	31.07.2021
8.	21028-A	Alumina Feric (ALUM)	50,000/-	31.07.2021
9	21029-A	PCC Pole	50.000/-	31 07 2021

म.प्र. माध्यम/101166/2021

Quarter Year Quarter Year ended ended ended ended **Particulars** 31-March-20 31-March-21 31-March-21 31-March-20 **Audited** Audited Audited Audited Revenue from Operations 95,309 416,727 116,719 447,150 (235,625)Loss before Tax and Exceptional items (60,747)(242,109)(55,731)

VODAFONE IDEA LIMITED

Email: ket_sd@kolsitegroup.com | Website: www.kolsite.com NOTICE TO SHAREHOLDERS

by the Central Government.

unpaid dividends. The Company has uploaded full details of such shareholders, including their folio number or DP ID - Client ID on its website - www.kolsite.com.

In case the Company does not receive any communication from the concerne shareholders by September 15, 2021, the Company will be compelled to transfer such underlying shares to the IEPF. Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable Shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shal inform the Depository by way of corporate action for transfer of such shares in favour of the demat account of the IEPF Authority.

contact the Nodal Officer of the Company at the contact details mentioned above

💇 म.प्र. लघु उद्योग निगम मर्यादित

नाजान प्रथम तल, पंचानन भवन, मालवीय नगर, भोपाल फोन नं. 0755-2673141, 142 (For Online Help Desk),

ई-निविदा सूचना क्रमांक 05-ए/2021-22-

म.प्र. लघु उद्योग निगम द्वारा ई-प्रोक्योरमेंट निविदा सिस्टम के माध्यम से निम्नलिखित तक निविदाएं ई-पोर्टल पर आमंत्रित हैं :-

क्र. क्रमांक		पी.जी. रु.	की अंतिम दिनांव
1. 21021-A	I.T. & Ofiice Equipment.	5,00,000/- (Each Part)	28.07.2021
2. 21022-A	UPS Online.	1,00,000/-	28.07.2021
3. 21023-A	UPS Offline	1,00,000/-	29.07.2021
4. 21024-A	Medical Equipment	2,00,000/-	29.07.2021
5. 21025-A	Digital working standard balance & Equi-Arm-Balance	2,00,000/-	30.07.2021
6. 21026-A	Inverter	1,00,000/-	30.07.2021

कायदे करण्याची जबाबदारी संसदेची

सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत

नवी दिल्ली, ता. १ (पीटीआय) विधानसभेचे अध्यक्ष अथवा विधानपरिषदेच्या सभापतींकडन अपात्रतेसंबंधीच्या याचिकांचा वेळेत निपटारा व्हावा

म्हणून कायदे तयार करण्याची जबाबदारी ही संसदेची असल्याचे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. ए, एस. बोपन्ना आणि न्या. हषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.

आम्ही कसे काय कायदे तयार करू शकतो, असा सवाल न्यायालयाने संसदेच्या अखत्यारितील विषय असल्याचेही स्पष्ट केले. पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य असणाऱ्या रणजित मुखर्जी यांनी

: "अपहरण करणाऱ्यांनी अपहत

व्यक्तीला योग्य वागणुक दिली असेल

तिच्यावर हल्ला केला नसेल किंवा

तिला जीवे मारण्याची धमकीही दिली

नसेल तर अपहरणकर्त्यांना भारतीय

दंडविधान संहितेच्या 'कलम-३६४ अ'

नवी दिल्ली, ता. १ : लसीकरणावर

टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांवर

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आज

भडकले. 'या संकटाच्या काळात तरी

राजकारण करणे सोडा. थोडी तरी लाज

₊ कॅनडातील शाळेच्या

आवारात १८२ सांगाडे

क्रॅनब्रुक (कॅनडा), ता. १ सांगाडे पुरलेले आढळले.

बंद पडलेल्या निवासी शाळांमध्ये चर्चद्वारे आदिवासी समुदायातील

सकाळ न्यूज नेटवर्क

थोडी लाज वाटू द्याः

बाळगा, अशा शब्दांत त्यांनी संताप की, लसीकरणावरून अनेक नेते सध्या

सरन्यायाधीश म्हणाले सरन्यायाधीश रमणा म्हणाले, "कर्नाटकमधील आमदारांच्या खटल्यामध्ये मी याआधीच माझे मत मांडले आहे. या खटल्यामध्ये देखील हाच मुद्दा मांडण्यात आला होता. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी देखील याच धर्तीवर युक्तिवाद केला होता. याबाबतचा निर्णय

या संदर्भातील याचिका सादर केली होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी अपात्रतेसंबंधीच्या याचिकांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी मुखर्जी यांनी

आज याप्रकरणी सुनावणी पार पडली.

एखाद्या आरोपीला 'कलम-३६४ अ'

लसीकरणावरून दररोज होणाऱ्या

टीकाटिप्पणीने डॉ. हर्षवर्धन संतापले

आहेत. काँग्रेस नेते राहल गांधी, सपाचे

नेते अखिलेश यादव किंवा इतरांचे नाव

न घेता त्यांनी टीकेला पाठोपाठ द्विट

करून उत्तर दिले, त्यांनी म्हटले आहे

कॅनडामध्ये रोमन कॅथोलिक

मुलांसाठी निवासी शाळा चालविल्या

जात असत, या शाळांमध्ये मुलांवर

अत्याचार होत असल्याचे आणि

चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचा जगाला इशारा

दबावाखाली येणार नाही

बीजिंग, ता. १ (पीटीआय) : आम्ही कोणत्याही परकी शक्तीच्या दबावाखाली, वर्चस्वाखाली तसेच प्रभावाखाली येणार नाही, आमच्या स्वायत्ततेचे संरक्षण करण्यास आमचे लष्कर सामर्ध्यशाली आहे,' असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज ठामपणे सांगितले. चीनमधील सर्वशक्तीमान कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) या पक्षाच्या स्थापने शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिनपिंग यांनी चिनी नागरिकांशी संवाद साधला.

'सीपीसी'च्या शताब्दी सोहळ्यानिमित्त बीजिंगमधील प्रसिद्ध तिआनमेन चौकात मुख्य कार्यक्रम झाला. हजारो पक्ष कार्यकर्ते आणि शाळकरी मुलांनी पक्षाची आणि



बीजिंग : चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीनिमित्त तिआनमेन चौकात गुरुवारी झालेला भव्य कार्यक्रम.

देशाची गौरवगीते गायली. पक्षाचे संस्थापक माओ झेडाँग यांच्याप्रमाणेच देशावर संपूर्ण वर्चस्व मिळविलेले विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग हे कार्यक्रमाला 'माओ-सट' परिधान करूनच दाखल झाले होते. तिआनमेन

गेटच्या बाल्कनीतून भाषण करताना जिनपिंग यांनी चीनच्या सामध्यचि कौतुक करतानाच इतर देशांना इशारा दिला. आम्ही याआधीही कधीही दडपशाही सहन केली नव्हती, यापुढेही करणार नाही,' असे जिनपिंग म्हणाले.

जिनपिंग म्हणाले • मार्क्सवादाचाच

- अवलंब करणार लष्कराच्या
- आधुनिकीकरणाला वेग चिनी नागरिकांमध्ये फुट
- पाडणे अशक्य • 'सीपीसी'ला बाधा आणणारा 'विषाण्' समूळ नष्ट करू
- 'सीपीसी'चे सामर्थ्य वाढविण्यातच देशाचे हित

तैवानला विलीन

करणारच सध्या स्वयंप्रशासन असलेल्या तैवानला सामावून घेण्याच्या चीनच्या दर्दम्य इच्छेला कोणीही कमी समजू नये, असा इशाराही जिनपिंग यांनी दिला.

बातमीपत्रांना अभय

प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांचे निर्देश

मंगेश वैशंपायन : सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता.

आकाशवाणीवरून मराठीसह १४ भाषांत प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातमीपत्रांचे वेगळे स्वरूप संपुष्टात

आणून प्रादेशिक बातम्यांतच त्यांचे विलीनीकरण करण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने तूर्त स्थगिती दिली आहे.

'प्रसारभारती'च्या सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला. काही दिवसांपूर्वी दै. 'सकाळ'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली आकाशवाणीच्या वरिष्ठांकडून या संदर्भातील फायली मागवून घेतल्याची खात्रीलायक माहिती 'सकाळ' ला मिळाली आहे. 'आपण

सांगितल्याशिवाय याबाबत पुढे जाऊ नये' अशा सचना त्यांनी संबंधितांना दिल्याचेही समजते. १७ जून रोजी प्रादेशिक वत्तविभागाचे उपसंचालक

विराट मजबूर यांनी मुंबईसह १३ आकाशवाणी केंद्रांच्या वृत्तविभाग प्रमुखांना पत्र पाठवृत १४

राष्ट्रीय बातमीपत्रांच्या विलीनीकरणाबाबतचे मागविले होते. अकरा दिवस उलटले असले तरीसुद्धा दिल्लीतून प्रादेशिक केंद्रांना ही बातमीपत्रे प्रसारित करणे बंद करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. हा निर्णय स्थिगत असून तो रह झालेला नाही याकडेही आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारचा ताजा निर्णय स्वागताई असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांनी दिली.

निर्णयच रद्द करा

या स्थगितीच्या निर्णयाबाबत मराठी वृत्तविभागाच्या निवृत्त प्रमुख मृदुला घोडके यांनी समाधान व्यक्त केले असून, हा निर्णय पूर्ण रह्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्या म्हणाल्या की, " राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या भारतीय भाषांतून प्रसारित करण्यामागे एक विशिष्ट उद्देश होता. या बातम्यांचे वेगळे स्वरूप व वैशिष्ट्य आहे. ते जपायला हवे व ही केंद्राची जबाबदारी आहे. नोकरशाहीच्या मर्जीनुसार बातमीपत्रे बंद करणे योग्य नाही."

...तर अपहरणकर्त्याला जन्मठेपेची शिक्षा अशक्य डोनाल्ड रम्सफिल्ड यांचे निधन

वॉशिंग्टन, ता. १ : अमेरिकेचे

संरक्षण मंत्रिपद दोन वेळेस भूषविलेले रिपब्लिकन पक्षाचे रम्सफिल्ड (वय

८८) यांचे आज निधन झाले. कुशल प्रशासक आणि अमेरिकेच्या लष्कराच्या आधुनिकीकरणाला वेग आणणारे म्हणून ओळखले जाणारे रम्सफिल्ड हे इराक युद्धालाही कारणीभृत असल्याचे मानले जाते. दोन वेळेस संरक्षण मंत्रिपद सांभाळणारे ते एकमेव नेते होते. त्यांनी १९८८ मध्ये अध्यक्षपदासाठीही निवडणुक लढविली होती.

⊜Castrol

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड

(CIN: L23200MH1979PLC021359) नोंदणीकृत कार्यालय : टेक्नोपोलिस नॉलेज पार्क, महाकाली केवज रोड, अंघेरी (पूर्व), मुंबई ४०००९३ वेबसाइट : https://www.castrol.com/en_in/india/home.html दुर : (०२२) ६६९८४१०० फॅक्स : (०२२) ६६९८४१०१ ई-मेल आयंडी : investorrelations.india@castrol.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमॅट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षांकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे सोमवार, दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची

व्यापार खिडकी २१ जून, २०२१ रोजी बंद करण्यात आली आहे आणि ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष २ ऑगस्ट, २०२१ रोजी जनतेसाठी घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद राहील.

सदर माहिती ही कंपनीच्या https://www.castrol.com/en in/india/ home.html वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडकरीता चंदना धर

स्यळ : मुंबई तारीख : १ जुलै, २०२१

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

NAVODAYA VIDYALAYA SAMITI, REGIONAL OFFICE PUNE (Ministry of Education, Govt. of India, Deptt. of School Education & Literacy) 1st Floor, BSNL Building, Bhavani Peth, Pune

ENGAGEMENT OF TEACHERS ON CONTRACT BASIS -2021-22 Online applications are invited from eligible candidates only through online mode for the posts of PGTs, TGTs, Art, Music, PET, Librarian & FCSA (Faculty-cum-System-Administrator) for engagement on contract basis in Jawaha Navodaya Vidyalayas situated in the States/UTs of Maharashtra, Gujarat, Goa, Daman & Diu, Dadra & Nagai Haveli. The eligibility criteria, and other details are available in the website link https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/ home/index.html. The Last date for submission of online

DEPUTY COMMISSIONER

Chairman And Managing Direc

MAHARASHTRA STATE WAREHOUSING CORPORATION E-TENDER NOTICE 10 FOR 2021-2022 (Electronic tendering system only) Online E-Tenders for Silos construction/ erection on Trunkay Basis are invited. Details are as below Time limit Class of E.M.D. Cost of baser in Months Contractor in Rs. (sm & SST 185 Name of Work Design, manufacture, supply, erection, installation, testing & commissioning of grain storage silos of total capacity 10000 MT (3 x 2500 (7500 MT), 2 x 1000 (2000 MT), 1 x 500 MT (500 MT) on Trunkey basis at MSWC's Agri werehousing and logistics park at Jambergaon, Tel. Vaijapur, Dist. Aurangabad 9 Unregistered Contractor, 6,00,000/- 3540/-Who fulfil the (3000/eriod of online sale of Tender Document Dt. 02/07/2021 to 26/07/2021 up to 14.00 hrs Perbid Meeting for above work. Dt. 12/07/2021@15.00 hrs Last Date of Online Submission of tender Dt. 28/07/2021 at 17.00 hrs Dt. 28/07/2021 at 17.00 hrs Dt. 28/07/2021 at 17.00 hrs Dtate of online Tender Opening (Technical Bid) Dt. 30/07/2021 (if possible) at 10.00 am Agencies are requested to register hemselves for E-tender online, Bidding documents can be seen an ownloaded from the website http://limahstenders.gov.li. pselect Organization - Co-Ciparation & Markstein exite, Mumbai) The bid can be submisted in electronic format on the website http://limahstenders.gov.li

Any queries regarding tender may be communicated to GM(Engg), MSWC, by email by 9 July 2021 uplo 00 p.m. (Email ld trnengg@mswc.ln)
Right to reject any or all tenders without assigning any reason is reserved with MSWC.

वैदयकिय आरोग्य अधिकारी दिनांक : २ जुलै, २०२१ नवी मुंबई महानगरपातिका

बृहर्न्युवई विद्युत पुरवटा आणि परिवहन उपक्रम (बृहन्मुंबई महानगरपालिका)

ठिकाण : मुंबई

(१) सोल्डर स्टिक्स कॉपर, (२) ब्रास ग्लॅण्ड ३०० स्क्वे. एमएम X ४ कोअर, (३) ७१९८० - एअर फिल्टर एलिमेंट (प्रायमरी), (४) प्रोक्युर्ड रिसोलिंग ऑफ

ई -निविदा पुन्हा मागविण्यात येत आहेत.

(4) 6088C, (8) 60684, (6) 60686, (7) 606C9, (8) 606C2, (90) 00223, (99) 00224, (92) 00225.

टीप : अधिक तपशिलाकरिता https://mahatenders.gov.in हे संकेतस्थळ पहावे

काब्रा एक्सट्रशन टेक्निक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : फॉर्च्युन टेरेस, १० वा मजला, न्यू स्टिक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०००५३, महाराष्ट्र, भारत. दुरध्यनी : + ९१ २२-२६७३४८२२-२४ । फॅक्स : +९१ २२-२६७३५०४१ इं-मेल : ket sd@kolsitegroup.com । संकेतस्थळ : www.kolsite.com

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीत (IEPF) कंपनीच्या समभागांमध्ये हस्तांतरण ही सूचना कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ (६) च्या तरत्दीनुसार गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निर्धा प्राधिकरण (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर आणि रिफंड) रुल्स २०१६,

उपलब्ध असलेल्या त्यांच्या नींदणीकृत पत्यावर/ ई-मेल पत्यावर संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिरित्या याबाबत कळिवले आहे. कंपनीने अशा भागधारकांचा संपूर्ण तपशील र्याच्या फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी-क्लायंट आयडीसह त्यांच्या संकेतस्थळावर

जर १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी संबंधित भागधारकांकडून कंपनीकडे कोणताही संपर्क प्राप्त ब्राला नाही, तर कंपनी असे भाग आयईपीएफकडे हस्तांतरित करू शकते. भागधारकांकडे जर समक्ष स्वरूपात भाग असतील आणि ज्यांचे भाग आयईपीएफकडे हस्तांतरण करण्यासाठी योग्य असतील, त्यांनी नोंद घ्यावी की. आयपीईएफकडे भाग हस्तांतरण करण्याच्या हेतुसाठी ऱ्यांच्याकडे असलेल्या मूळऐवजी कंपनी नक्कल भाग प्रमाणपत्र जारी करू शकते. यामुळे मूळ प्रमाणपत्र वे त्यांच्या नावासह नोंदणीकृत आहे आपोआप रह होऊन नॉन-निगोशिएबल मानण्यात येईल, ज्या भागधारकांकडे डिमटेरिअलर्डज्ड स्वरूपात भाग आहेत त्यांनी नोंद घ्याबी की, कंपनी डिपॉझिटरीज यांना कॉपेरिट कार्यवाहोद्वारे अशा भागांचे हस्तांतरण आयईपीएफ

बाबतीत कंपनीबिरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. भागधारक लाभांशाचा दावा आणि आईपीएफकडे भाग हस्तांतरणाच्या समावेशासह आयईपीएफ प्राधिकरणाकडून नियमांमध्ये असलेली विहित प्रक्रिया वापरून करू शकतात. जर काही असल्यास, याचे पशील आयईपीएफचे संकेतस्थळ : www.iepf.gov.in वर उपलब्ध आहेत. कोणत्याही दाव्याबाबत किंवा शंका समाधानासाठी कृपया वर नमुद केलेल्या संपर्क तपशिलाच्या ठिकाणी कंपनोच्या नोडल अधिकाऱ्यांशां संपर्क साधावा.

काल्रा एक्सट्रशन टेक्निक लिमिटेडकरिता आर्या छाचड कंपनी सचिव

Mahindra

applications is 11.07.2021.

महिन्द्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड विणीकृत कार्यातयः महिन्द्रा टॉवर्स, पी. के. कुरणे चौक, वरळी, मुंबई - ४०० ०१८. वेश्साइटः www.mahindralogistics.com ई-मेलः cs.mil@mahindra.com फोनः +९१ २२ २४९० १४४१ फॅक्सः +९१ २२ २४९० ०८३३

कंपनी ओळख क्र.: एल६३०००एम्एच्२००७पीएल्सी१७३४६६ आय**एसआयए**न: आयएनई७६६पी०१०१६ व्हिडिओ कॉॅंन्फरंसिंगद्वारे आणि ई-वोटिंगद्वारे (मतदान) संपन्न होणाऱ्या१४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे नोटिस देण्यात येते की महिन्द्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडची (''कंपनी'') १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार दि. २७ जुतै २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) व्हिकिओ कॉन्फर्ससँगद्वारे (''व्हीसी'') आणि इतर ऑडिओ व्हिज्यूअत माध्यमांह्यर र्पण्ड राजा दूजरा १.4० वाजता (जारवाय प्रमाण बळ) व्हाडका काण्करासगद्वार (व्हासाः) आण इतर आहळा व्हाज्युक्त माध्यमहार ('ऑपखीएम') आयोजित केठी कानू त्यात कंपनी कायदा २०१३ ('कायदा') मधीठ लगर तहते, त्यात तयार केठेते लगू नियम एकत्र वावठं असता आणि विक्तुरिटीज केंद्र एक्चरेज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') (लिस्टिंग ऑक्टिगेश्चस आणि विक्तुरीटीज केंद्र एक्चरेज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') (लिस्टिंग रेणुठेवान्स'') व कॉपरिट अफेअर्स मंत्राठयाने ('एमसीए') जारी केठेती परिपत्रके आणि सेबीचे परिपत्रक झांनुसार इठेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (व्हीसी/ऑएवीएम) (''एकत्रवर्षे ''परिपत्रके'' म्हटते आहे) एजीएम संगत्र करण्याची परवानगी असून त्यात सामाइक स्थानावर मीतिक उपस्थितिकाय एजीएममध्ये सांगितठेठे कामकाज पार पाडठे जाईठ. व्हीसी/ओएवरीएम सुविधेद्वारे सहमागी होजारे सदस्य कायदाच्या कठम १०३ अंतर्गत गणसंख्या हेतुसाठी मोजले जातील

१४ व्या एजीएमची सूचना आणि २०२०-२१था बार्षिक अहवात इतेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्याचे काम पूर्ण झाते. ठागू परिपत्रकांनुसार, १४ वी एजीएम कळवणारी सूचना व कंपनीचा आर्थिक वर्ष २०२०-२१ चा वार्षिक अहवात, ज्या सदस्यांनी कंपनी/डिपॉझिस्टरी सहमागी (एक/अनेक) ह्यांच्याकडे सुक्रवार, १८ जून २०२१ ह्या अंतिम तारखेठा आपका ई-मेठ पत्ता नोंदवका आहे, त्यांना २८ आणि २९ जून २०२१ रोजी फक्त इठेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्याचे काम पूर्व झाले आहे. २०२१ ताठासाठी, एजीएमच्या सूचनेची आणि वार्षिक अहवाठाची भौतिक प्रत एमसीए आणि सेबी परिपत्रकांनुसार सदस्यांना पाठवण्यात आली आहे. वार्षिक अहवाल, १४ व्या एजीएमची सूचना आणि संबंधित कागदपत्रे कंपनीच्या https://mahindralogistics.com/financial-information/वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटील डिपॉझिटरील लिमिटेहच्या ('एनएसडीएल') https://www.evoting.nsdl.com वेबसाइटवर अपलोड कृती आहेत आणि स्टॉक एक्सचेंनेसच्या https://www.bseindia.com आणि https://www.nseindia.com वेबसाइटवरूनही मिळवता येतील.

इतेक्ट्रॉनिक पच्दतीने मत देण्याची पच्दत कायदातिक करूम १०८ मधील तरतुर्दी ह्या कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रबंधन) कायदा २०१४ चा नियम २० आणि सेबी लिस्टिंग रेप्पुलेशनसच्या नियम ४४ सोबत वाचल्या असता कंपनी सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा आनंदाने पुरवत आहे, ज्यामुळे त्यांना सूचनेत नेभून दिल्यानुसार १४ व्या एजीएममधील प्रस्तावित तरावावर आणि कामकाजावर मृत देण्यांचा आपला अधिकार बजावता येईल. एजीएमचे स्थान दगळून इतर स्थानावुरून सदस्यांना इठेक्ट्रोनिक मतदान यंत्रणा वापरून आपलं मत देता येणार आहे (''दुरस्य ई-मतदान'') किंवा १४ व्या एजीएममध्ये आपलं मत इठेक्ट्रोनिक

पध्दतीने देता येषार आहे ("ई-मतदान") दूरस्य ई-मतदान गुरुवार, २२ जुलै २०२१ रोजी सकाळी १.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) सुरू होईल आणि सोमवार, २६ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) समाप्त होईल आणि त्यानंतर दूरस्य ई-मतदान यंत्रणा एनएसडीएठकडून बंद करण्यात येईल व सदर तारीख व वेळेनंतर दूरस्य ई-मतदानाका परवानगी मिळणार नाही. १४ व्या एजीएम दरम्यान दूरस्य ई-मतदान, ई-मतदान करण्यासंबंधी माहिती आणि सूचना व यूझर आवडी आणि पासवर्डचा तपबील सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवला आहे. १४ व्या एजीएममध्ये व्हीसीद्वारे उपस्थित राहण्यासाठी तोच

ज्या व्यक्तिबं नाव सदस्यांच्या नौदवहीत किंवा ई-मतदानाथी कट-ऑफ तारीख मंगळवार, २० जुलै २०२१ नुसार, डिपॉझिटरीजने सांभाळठेल्या छाभार्थी माठकांच्या नौदवहीत नौदवठे आहे फक्त त्याच व्यक्तीला १४ व्या एजीएगमध्ये दूरस्य ई-मतदान आणि ई-मतदानाथी सुविधा प्राप्त होईछ. सदर कट-ऑफ तारखेठा सदस्य नसठेल्या व्यक्तीसाठी ही सूचना फक्त माहितीच्या हेतूसाठी आहे.

ण्या व्यक्तिकहे सम्भाग (एक/अनेक) आहेत आणि सूचना पाठवल्यानंतर तो कंपनीचा सदस्य झाला आहे आणि त्याच्याकहे कट-ऑफ तारखेला सम्भाग आहेत, त्याला मत देण्याचा अधिकार मिळेल आणि १४ व्या एजीएममध्ये दिलेल्या सूचनेनुसार ई-मतदानासाठी त्याचा डीपी आयडी आणि क्लायंट आयडी (एनएसडीएल प्रकरणात) किंवा लाभार्यी आयडी (सीडीएसएल प्रकरणात) वापरून पासवर्ड तयार करू शकतो. ह्या संबंधात कोणतीही

मदत हवी असेल तर सदस्याने लिहावे येथे: evoting@nsdl.co.in. ण्या सदस्यांनी दृत्स्य ई-मतदानाहारे मत दिलेर्ज नाही त्यांना १४ व्या एजीएम दरम्यान ई-मतदानाहारे आपलं मत देता येईल. सदस्याने आपलं मत दूरस्य ई-मतदानामध्न दिले तरी तो १४ व्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएगहारे सहभागी होऊ चकतो, पण १४ व्या एजीएम दरम्यान त्याल पुन्हा मत देता

१४ व्या एजीएममध्ये, दूरस्थ ई-मतदान आणि ई-मतदानासंबंधी कोणत्याही शंका असतील किंवा तकार दाखल करायची असेल तर अथवा व्हीसी

सहभागाबद्दल तांत्रिक मदत हवी असेल तर सदस्यांनी एनएसडीएला (ई-मतदानाची सुविधा पुरवणारे) ई-मेल: <u>evoting@nsdl.co.in</u> वर किंवा टोल क्री क्रमांक १८०० १०२० ९९० किंवा १८०० २२ ४४ ३० वर संपर्क करावा अथवा द्वांना संपर्क करावा - श्री. अमित विशाल, ज्येह व्यवस्थापक किंवा श्रीमती पहुंची म्हांचे, व्यवस्थापक, एनएसढीएल, ४ या मजला, ए-विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिस्स कंपाउंड, सेनापती बायट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ ह्यांचे ईमेल आयडी अनुक्रमे <u>amitv@nsdl.co.in</u> किंवा <u>pallavid@nsdl.co.in</u> असे आहेत किंवा भागधारकांसाठी 'क्रिकेंटली आस्क क्रश्यन्म' (''एफएक्पून'') आणि भागधारकांसाठी ई-मतदान माहितीपुस्तिका पहाची भी <u>https://www.evoting.nsdl.com</u> ष्या ठाउनलोड

आपत्या नोंद केठेत्या बैंक खात्यामध्ये इठेक्ट्रॉनिक पध्दतीने सहजपणे येट ठाभांश जमा करून घेता येईठ. ठाभांशावर टॅक्स डिडक्शन ॲट सीस (''टीडीएस'') आणि कमी/सून्य टीडीएस दरांसाठी सादर करायच्या काग्दपत्रांच्या माहितीसाठी सदस्यांना विनंती करत आहोत् की त्यांनी कंपनीच्या https://mahindralogistics.com/ shareholder-information वेबसाइटवर भेट द्यावी. तसेच, सदस्यांना विनंती आहे की मागील आर्थिक वर्षांच्या दावा न केलेल्या लाभांशावर दावा करण्यासाठी आणि तो मिळवण्यासाठी mt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल पाठवा.

बैंक खात्याचा तपचील अखयावत करा आणि लाभांचावर दावा करा अची विनंती करत आहोत सदस्यांना विनंती करत आहोत की त्यांनी आपल्या डिपॉक्सिटरी सहमागीकडे बैंक खात्याचा तपचील नोदवावा/अधयावत करावा जेजेकरून त्यांना

महिन्द्रा लॉजिस्टिक्स तिमिटेडसाठी ब्रिजबाला बटवाल

कंपनी सचिव

1/1

आम्ही संसदेवर सोडला आहे."

केली होती.

नवी दिल्ली, ता. १ (पीटीआय) नुसार जन्मटेपेची शिक्षा टोटावता येत अन्वये दोषी ठरविताना तीन घटकांची नाही.'' असे मत सर्वोच्च न्यायालयाने न्या. अशोक भूषण आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर

डा. हषेवर्धन

पूर्तता करणे आवश्यक असते. अपहरणकर्त्यांनी जीवे मारण्यासाठी धमकावले, खंडणीसाठी इजा पोचविली असल्याचे निष्पन्न झाले असेल तरच शिक्षा ठोठावता येते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

बेजबाबदार विधाने करत आहेत.

लसीकरणाची मोहीम वेगाने सरू

असताना व या देशाचे नेते (पंतप्रधान

नरेंद्र मोदी) जागतिक साथ निर्मूलनावर

२४ तास स्वतः लक्ष ठेवून असताना

अशा बेजबाबदार व राजकीय टीकेने

कोणाचेही भले होणार नाही, त्यामुळे

मुलाची कब्ली महत्त्वाची तेरा वर्षांच्या मुलाने अहमदने जिवे मारण्याची धमकी दिली नव्हती,

अशी कबुली दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेताना उच्च न्यायालयाचे आदेश बाजुला ठेवले.

डोन हल्ल्याच्या ठिकाणी

सुरक्षा प्रमुखांचा दौरा जम्मू, ता. १ : हवाई दलाच्या जम्मृतील हल्ला झालेल्या तळाला नॅशनल सिक्यरिटी गार्डचे महासंचालक एम. ए. गणपती आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुधीरकुमार अशी विधाने विरोधी नेत्यांनी टाळावी. | सबसेना यांनी बुधवारी भेट दिली.

नवी मंबई महानगरपालिका

आरोग्य विभाग

निविदा सचना क.- नमंमपा/आरोग्य/ 132 / 2021 कामाचे नांव :- नवी मुंबई महानगरपातिकेच्या कोविड रुग्णालयातील Bimedical Waste चे sterilization करणेकरिता Ultra Violet Radiation आणी microwave dual Disinfection system खरेदी

करणेबाबतची निविदा. निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in आणि www.nmmc.etenders.in यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

ऑनलाईन निविदा सादर करावयाची अंतिम दिनांक 08/07/2021 (सकाळी 11 वाजेपर्यंत)

जक-नम्मपा/जसं/जाहिरात/382/2021

या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यूही आज आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील होत असल्याचे उघड झाले. गेल्या क्रॅनब्रुक शहरात सेंट युजिन्स मिशन महिन्यातच बंद शाळेच्या आवारात २१५ मुलांचे सांगाडे आढळले होते. स्कूलच्या आवारात १८२ मानवी

(पीटीआय) : गेल्या शतकात

आदिवासी वंशाच्या मुलांवर क्रूर

अत्याचार झाल्याची दोन प्रकरणे

नुकतीच उघडकीस आली असताना

भारत-पाककडून

कैदी, मच्छीमारांची

यादी सादर नवी दिल्ली, ता. १ : भारत आणि पाकिस्तान यांनी आज स्वत:च्या ताब्यात असलेल्या नागरिकांची आणि मच्छीमारांची यादी एकमेकांना सुपूर्द केली. भारताने २७१ पाकिस्तानी नागरिक आणि ७४ मच्छीमारांची यादी पाकिस्तानला सादर केली. तर पाकिस्तानने ५१ भारतीय कैद्यांची आणि ५५८ मच्छीमारांची माहिती दिली. २००८ च्या करारानुसार एकमेकांना कैदी आणि मच्छीमारांची माहिती दिली जाते आणि वर्षातुन दोनदा १ जानेवारी आणि १ जुलै रोजी ही यादी देण्यात येते. भारत सरकारने पाकिस्तानला यादी देत त्यांच्या त्रुंगात असलेल्या अनेक सैनिक, मच्छीमार आणि नागरिकांना लवकर सोडण्याची मागणी केली आहे.

ज्येष्ठ नेते मुलायमसिंह रुग्णालयात दाखल

लखनौ, ता. १ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना बुधवारी दुपारी गुरगाव येथील मेदांता रुणालयात दाखल करण्यात आले. ते ८१ वर्षांचे असून वृद्धापकाळामुळे त्यांना काही आजार झाले आहेत.

मध्य रेल्वे

	The state of the s
E.O.	बोगी फ्रेम असेम्ब्ली
	DY.CMM/M/PAREL,
E-	PROCUREMENT Notice No
	e-04/2021 Dt. 29.06.2021
आ	यटम वर्णन ः एअर स्त्रिंग एलएच
	वेससाठी बोगी फ्रेम असेम्ब्ली संख् र
- 11.1	१२ नग टी.ओ.डी. : ३०,०७.२०२
	टप क्र. : ८०१२६२३१ निविदेचा संपृ शील मध्य रेल्बेचे अधिकृत संकेतस्थ
	vw.ireps.gov.in वर उपलब्ध आं
100	तस्थळावरून संपूर्ण कागदपत्रे डाऊनलो
doc	ता येतील.

निविदा क्र. 48.215262A.

वत हेल्यलाईन : १३९

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकार था उपक्रम)

ई-निविदा आमंत्रण सूचना मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, कॉकण रेत्वे कॉपेरिशन ति. पुढील कंत्राटासाठी पात्र पक्षांकडून आयआरर्हपीएस पोर्टलवर ई-निविदेद्वारे दोन-लिफाफा बोली प्रणालीमध्ये खुली निविदा आमंत्रित करत आहेत. निविदा सूचना क्र.: सीओ -१६/६/२०१५-सीओएमएम दिनांक ०२/०७/२०२१. कंत्राटाचे नावः कोलाड आणि सुरतकल स्थानकांवर पिट आधारीत इलेक्टोंनिक वेबीजचे बांधकाम आणि व्यवस्थापन, कन्नाटाचा कालावधी: पाच वर्षे भॉनलाईन ऑफर्स/बोली सादर करण्याची **अंतिम तारीख व वेळ** : 0३/0८/२०२१ रोजी १५:00 वाजेपर्यंत. मॅन्युअल ऑफर्स स्वीकारल्या जाणार नाहीत. तपशील/सहभागासाठी https://ireps.gov.in या पोर्टलता भेट द्या. युध्दीपत्रक/परिशिष्ट केवळ या पोर्टलवर अपलोड केले जातील.

🚰 दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड कनमूर हाऊस, नरसी नाथा स्ट्रीट, पो.बॉ.नं. ५०८०, मस्त्रीद बंदर, मुंबई-४०० ००९. फोन नं. : ०२२-२३७५२२९४/९८ रजिस्ट्रेशन नं. २४०२०/२५-११-१९५८ ई-मेल : manager

जाहिरात अधिमंडळाच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(पणन महासंघाच्या फक्त 'अ' वर्ग सभासदांकरीता) व) दि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई या संस्थेची अधिमंडळाची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २७/०७/२०२१ रोजी दुपारी ठीक १२.३० वाजता वरील पत्त्यावर आयोजित करण्यात आली आहे. तथापि, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५(१) अन्वये वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणेबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पणन महासंघाचे 'अ' वर्ग सभासद ५० पेक्षा जास्त असल्याने शासनाचे निर्बंध लक्षात घेता Zoom link / Webex link द्वारे घेण्यात येणार आहे. याचा मिटींग आयडी ७०१०१६८४०७ व पासवर्ड - १२३१२३ असा आहे. त्यावर संबंधित 'अ' वर्ग सभासद संस्था यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शक्य असल्यास आपल्या कार्यालयातून अथवा आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा पणन कार्यालय (D.M.O. कार्यालय) येथे उपस्थित रहावे.

दिनांक: ०२/०७/२०२१

CEO

व्यवस्थापकीय संचालक INTERVIEW • APPOINTMENT

Agricultural Development Trust's SHARDABAI PAWAR INSTITUTE OF PHARMACEUTICAL SCIENCES & RESEARCH

(DTE Code 6942) A/p.- Shardanagar, Tal.- Baramati, Dist.- Pune 413115 Applications are Invited for Following Post:

Sr.No.	Post	Subject	Qualification	No
1	Assistant Professor	Pharmaceutical Chemistry	M Dham	1
2	Assistant Professor	Pharmacognosy/ Pharmaceutics/QA	M. Pharm	1
3	Lecturer		B. Pharm	3

outlook.com. Eligibility & pay scales will be as per rules of apex bodies. Candidates with Experience of Research, NAAC documentation and strong academic record will be preferred. Chairman

सुधाकर तेलंग (भा.प्र.से.)



खालील सामग्रीच्या पुरवठ्याकरिता 'ई' निविदा मागविण्यात येत आहेत. ९.00 X २० साइज नायलॉज बस टायर

ज.सं.अ./सप्रव्य(सा.)/३६/२०२१

CIN: L28900MH1982PLC028535

भागधारकांना सूचना

सुधारित सह वाचावा, नुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या नियमानुसार भागधारकांनी ालग सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कोणताही लामांश भरला नसेल किंवा दावा केला नसेल तर ते भाग केंद्र सरकारद्वारे स्थापित आयईपीएफ प्राधिकरणाकडे वर्ग करावे लागतील. बाकी लाभांशाच्या त्यांच्या दाव्याबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्यांचे भाग हस्तांतरण करण्यासाठी देय आहेत त्यांना कंपनीकडे

www.kolsite.com अपलोड केलेला आहे.

प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यामध्ये वर्ग करण्यास सुचित करू शकते. कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे भागांचे हस्तांतरण आणि बाकी लाभांश रकमेच्या

दिनांक : ०१ जुलै २०२१ ठिकाण : मुंबई

172.16.0.114/epaperapp/FlashClient/Show_Story_IPad.aspx?storySrc=aHR0cDovLzE3Mi4xNi4wLjExNC9FcGFwZXJEYXRhL1Nha2FsL011bWJhaS8yMDlxLzA3LzAyL01haW4vU2FrYWxfTXVtYmFpXzlwMjFfMDdfMDJfTWFpbl9EQV8wMDdfUFluanBnJnBnPTk=&uname=&ipad=N